

पाणी टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी  
करण्यात येणा-या विविध उपाययोजनांबाबत

महाराष्ट्र शासन  
महसूल व वन विभाग  
शासन निर्णय क्र.एससीवाय-२०१४/प्र.क्र.१४५/म-७  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२  
दिनांक : ३ जुलै, २०१४

वाचा :-

- १) महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्रमांक:- एससीवाय-२०१४/प्र.क्र.१४५/म-७,  
दिनांक २७ मे, २०१४ व दिनांक २१ जून, २०१४
- २) महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्रमांक:- एससीवाय-२०१२/प्र.क्र.९८/म-७,  
दिनांक १० एप्रिल, २०१२
- ३) पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, शासन निर्णय क्रमांक:- टंचाई १०९९/ प्र.क्र.१२/पापु-१४,  
दिनांक ३, फेब्रुवारी, १९९९

प्रस्तावना -

राज्यामधील पाणी टंचाई परिस्थिती लक्षात घेऊन टंचाईग्रस्त गावांत / वाड्यांत पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असेल अशा ठिकाणी विविध उपाययोजना करण्याबाबत दि.२७ मे, २०१४ अन्वये सविस्तर उपाययोजना निर्गमित करण्यात आल्या आहेत. सदर उपाययोजना दि.३० जून, २०१४ पर्यंत राबविण्यास मान्यता देण्यात आली होती. तथापि, पर्जन्यमान कमी झाल्यामुळे तसेच धरणातील पाण्याची पातळी खालावल्याने सदर उपाययोजनांना मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, त्यानुसार खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

शासन निर्णय -

राज्यामधील पाणी टंचाई परिस्थिती लक्षात घेऊन टंचाईग्रस्त गावांत / वाड्यांत पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असेल अशा ठिकाणी विविध उपाययोजना करण्याबाबत दि.२७ मे, २०१४ अन्वये सविस्तर उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत. पर्जन्यमान कमी झाल्यामुळे तसेच धरणातील पाण्याची पातळी खालावल्याने दिनांक २७ मे, २०१४ अन्वये जाहीर करण्यात आलेल्या सर्व उपाययोजनांना दि.३१ जुलै, २०१४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तसेच वाचा येथील महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्रमांक एससीवाय-२०१२/प्र.क्र.९८/म-७, दिनांक १० एप्रिल, २०१२ मधील सर्व उपाययोजना व पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या शासन निर्णय क्रमांक-टंचाई १०९९/

प्र.क्र.१२/पापु-१४, दिनांक ३ फेब्रुवारी, १९९९ अन्वये जाहीर करण्यात आलेल्या सर्व उपाययोजना राबविण्यास देखील दिनांक ३१ जुलै, २०१४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

२. वरील सर्व उपाययोजनांना मंजूरी देताना पैसेवारीची अट विचारात घेण्याची आवश्यकता नाही.

३. धरणातील सद्यः स्थितीचा पाण्याचा साठा, पर्जन्यमान, विलंब झालेला पाऊस यामुळे पुणे, नाशिक, औरंगाबाद या विभागातील पाण्याचा साठा अग्रहक्काने पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवण्यात यावा. एखाद्या धरणाच्या पाण्याचा वापर दोन किंवा अधिक जिल्ह्यांकरीता होत असेल तर संबंधित सर्व जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांनी एकत्रितपणे धरणातील पाणी पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवण्याचा निर्णय घ्यावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०७०३१७५२३२६५१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(प्रदिप सं.इंदुलकर)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. सर्व विभागीय आयुक्त,
२. सर्व जिल्हाधिकारी,
३. सर्व मुख्य अधिकारी, महसुली विभाग,
४. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
५. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,
६. सर्व कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद / पाटबंधारे विभाग / सार्वजनिक बांधकाम विभाग,
७. संचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे
८. सदस्य सचिव, महाराष्ट्र पाणी पुरवठा व जलनिस्सारण मंडळ, मुंबई
९. सर्व मुख्य अभियंता, ग्रामीण / नागरी पाणी पुरवठा
१०. प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणे,

११.सर्व जिल्हा कोषागार अधिकारी

१२.महालेखापाल १ / २ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर

१३.महालेखापाल १ / २ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर

१४.संचालक लेखा व कोषागारे मुंबई.

१५.सर्व मंत्रालयीन विभाग

१६.वित्त विभाग (व्यय-९/ अर्थसंकल्प-६), मंत्रालय, मुंबई

१७.अवर सचिव (म-३/म-११) महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई

१८. निवडनस्ती कार्यासन- म-७

प्रतिलिपी माहितीसाठी-

१. मा.मुख्यमंत्री व मा.उप मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव

२. मा.मंत्री व मा. राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव